

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client VINAY SUNDERRAO NAIK is intending to purchase a Flat No. 2103, 21st Floor, Eleganza Royale Building, Ambivali, Indira Nagar, D. N. Nagar, Andheri (East), Mumbai-400053 (hereafter referred to as SAID FLAT) from Ashish Bhatnagar and Raagi Bhatnagar who represented to be the joint and absolute owners of said flat.

Any person having any right, title, interest, claim in and/or in possession either of the said flat in any nature is hereby called upon to make the same known in writing with evidence within 15 days from the date of publication hereof to the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarakar Bhavan, Court Lane, Borivali (West), Mumbai-400092, failing which, any such claim, shall be deemed to be waived and/or abandoned and my client shall proceed to conclude the purchase of the said flat.

Sd/-
Advocate Mr. N. R. Pandey
Place: Mumbai Date: 12/11/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large to inform that Mrs. Jagruti P. Thakar and Mr. Pankaj K. Thakar, are the joint owners of Flat No. 302, 'A' Wing, Rachana Co-operative Housing Society Limited C.T.S. No. 368, Opp. M.C.F. Jogger's Park, Laxminarayan Temple Road, Off Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092 and as such are the bonafide joint members of the said Rachana Co-operative Housing Society holding share certificate No. 007 and bearing distinctive Nos. 031 to 035 (both inclusive) of the said society. In the meantime, it has come to our notice that the Original Share Certificate issued by the society has been lost and misplaced and is not to be traced despite due diligent efforts. Therefore Mr. and Mrs. Thakar joint owners of Flat No. 302, wish to apply to the society for the issuance of a Duplicate Share Certificate.

Any/all persons having any claim, objection in, too, or upon the said Share Certificate, flat, or any part thereof by way of lease, inheritance, lien, mortgage, charge etc. and / or any objection for the said flat should make him known to the undersigned in writing at the address mentioned below, specially starting therein the exact nature of the such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of publishing of this Notice failing which, any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and Mr. and Mrs. Thakar be entitled to apply for Duplicate Share Certificate without any reference to such claim and/or objection.

Date: 10/11/2022
Place: Mumbai

S. K. Bangera
Secretary
Rachana Co-operative Housing Society Limited C.T.S. No. 368
Laxminarayan Temple Road, Off Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092.

PUBLIC NOTICE

Take Notice that Mr. Ashok Hemandas Lalvani and Mrs. Anita Ashok Lalvani, the "Owners" are intending to sell and my clients are intending to purchase free from all encumbrances subject to the encumbrances mentioned below the property described in the Schedule hereinafter (hereinafter referred to as the "said property") together with all benefits attached to its membership and shareholding of the Society.

My client has entered into negotiation with the said Owners and the said owners have assured that the "said Property" is free from all encumbrances and charges of whatsoever nature except charge of "Federal Bank" as on date.

In view of the above, I hereby give a notice to public at large and call upon all or any person or body corporate having any third party right, except as mentioned hereinabove in respect of right, title, interest, benefit, claim, or demand whatsoever, in or to, the Shares and/or the Flat, and/or the Flat's possession or use or occupation by way of sale, transfer, allotment, exchange, gift, assignment, mortgage, lien, charge, trust, lease, sub-lease, tenancy, license, occupancy rights, encumbrance or any insolvency petition, possession, maintenance, Decree or Order of any Court, or under any agreement/contract, or otherwise whatsoever, are hereby required to make the same known in writing, together with notariarily certified true copies of all documentary proof in support thereof, to the undersigned in writing at the address mentioned hereunder within 14 days from the date of publication hereof, failing which such right, title, interest, benefit, claim, or demand, if any, will be considered as waived and abandoned and the sale and transfer of the Shares and the Flat shall be completed without notice or reference to any such claim or demand.

THE SCHEDULE - ABOVE REFERRED TO
Flat No. 302 admeasuring 1005 sq. ft carpet area on the 9th floor of the Building known as Mantri Parijat belonging to Jaywalya Co-operative Housing Society Limited on land bearing Plot No. 82/16, T.P.S. II, bearing CTS No. G/321, Saraswati Road, Santacruz (West), Mumbai 400054 of village Bandra in the registration District of Bombay Suburban along with 10 (Ten) shares of face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, of the aggregate value of Rs. 500/- (Rupees Five Hundred Only) bearing distinctive Nos. 161 to 170 (both inclusive) issued by the said Society and bearing Certificate No. 17 in respect of the ownership of the said Flat and stack Parking.

Mumbai, Dated this 12th day of November, 2022

SVS LEGAL
Adv. Sandhya Vasudevan Sondhi
Flat No. 849, Building No. 16, Vrindavan Khemnar ChS Ltd, Bandra East, Mumbai-400051
Office Cell: 9869201990/8452910734
Personal Cell: 9821070734

KCD Industries India Limited

CIN: L70100MH1985PLC301881

Regd. Off.: 501, 5th Floor, Ruby Crescent Business Boulevard, Ashok Chakravati Road, Kandivali (East), Mumbai - 400101 Phone: 9137322030
Email: compliance@kcdindustries.com Web: www.kcdindustries.com

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the Quarter Ended on 30th September, 2022.

Particulars	(Amount in 'Lakhs' except EPS)		
	Standalone		
	Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)
Total income from operations (net)	34.205	(6.345)	0.000
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	19.110	41.928	(0.675)
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	19.110	41.928	(0.675)
Net Profit / (Loss) for the period after tax	19.110	19.263	(0.675)
Paid-up Equity Share Capital (Share of Rs. 5/- each)	100.00	100.00	100.00
Earning per equity share			
Basic	0.956	0.963	(0.034)
Diluted	0.956	0.963	(0.034)

Note:
The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the quarter ended on 30th September, 2022 is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com).
Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged/ re-classified wherever considered necessary.

For KCD Industries India Limited
Sd/-
Rajiv Darji
Managing Director
DIN: 02088219
Date: 12/11/2022
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Shri. Harshit K. Bhide a member of the Nahur Vivekanand Co-operative Housing Society Ltd. (hereinafter referred to as the society) holding Flat No. 1806 in the Society (the said flat) and having right, title and interest in Ten (10) fully paid-up shares of face value of Rs. 50/- each bearing Distinctive numbers 1231 to 1240 (both inclusive) comprised in Share Certificate No. 124 dated August 19, 2018 (the said shares) issued by the Society.

NOTICE is hereby given to the members of the public that Shri. Harshit K. Bhide has applied for transfer of his interest in the said shares and the said flat to M/s. Sharmila Spices Private Limited.

Any person's having any claim/objection to the transfer application are required to notify the same to us in writing at the society's office address at Flat No. 102, Nahur Vivekananda CHSL, Jain Mandir Road, Sarvodaya Nagar, Malad West, Mumbai-400080 within 14 days of the date of the publication hereof, failing which, objections, if any, shall be considered as having been waived and no such objection will be deemed to exist and the Society will proceed with the above transfer application, in accordance with law.

Dated this 11 day of November, 2022. For Nahur Vivekanand CHS Ltd.

HI-KLASS TRADING AND INVESTMENT LIMITED

Regd. Off.: Office No 15, 2nd Floor, Plot No 24, Rehman Building, Veer Nariman Road, Hutatma Chowk, Fort Mumbai - 400001. Tel.: 2274084/2244085.
Email: info@hiklass.com CIN: L51900MH1992PLC066282

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

Particulars	(Figures are in Lakhs)		
	Amount in Lakhs (Except Earning Per Share)		
	Current Quarter ending 30/09/2022	Half year ended Year to date figure for current period 30/09/2022	Quarter Ended 3 months ended in the previous year 30/09/2021
1. Total Income from Operations	1.49	2.98	2.11
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.09	-3.33	1.20
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.09	-3.33	1.20
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.09	-3.33	1.20
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	0.09	-3.33	1.20
6. Equity Shares Capital	310.62	310.62	310.62
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
1) Basic:	0.00	0.00	0.00
2) Diluted:	0.00	0.00	0.00

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its meeting held on 11th November, 2022 and also Limited Review Report were carried out by the Statutory Auditors.

Note:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's Website i.e. (www.hiklass.com) and on the website of the Stock Exchange (www.bseindia.com)

For HI-Klass Trading and Investment Limited
Sd/- Sanjay Kumar Jain
Managing Director
DIN: 00415316

Place: Mumbai
Date: 11.11.2022

SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED

Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001.

Branch Office: Solitaire Corporate park, Building No 7, 772, 7th Floor, Guru Hargovindji Marg, Chakala, Andheri East, Mumbai - 400 093

Website: www.shriramcity.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorized officer of Shriram City Union Finance Limited under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the Borrower(s)/Co-Borrowers(s)/Mortgagor(s) details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notice.

The Borrower(s)/Co-Borrowers(s)/Mortgagor(s) having failed to repay the amount, the notice is hereby given Borrower(s)/Co-Borrowers(s)/Mortgagor(s) and the public in general that the undersigned being the authorized officer of Shriram City Union Finance Limited has taken the Symbolic Possession of the mortgaged properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on this 10th Nov 2022.

Borrower Name and address	Amount due as per Demand Notice	Description of Property
1. Nayan Enterprises Prop:-Mr.Jeetendra Narshi Gudhka	Rs. 15,30,973 /- (Rupees Fifteen Lakh Thirty sq.ft.built up area on 3rd floor in the A-Wing of the building known as " VIMALACHAL APARTMENT of Rushabh Complex on the land bearing Survey No. 126, Hissa No. 02, at Village Kamatghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane within the limit of Bhiwandi City Corporation..	All the piece and parcel of property bearing Flat No. 302, adm. 1381 sq.ft.built up area on 3rd floor in the A-Wing of the building known as " VIMALACHAL APARTMENT of Rushabh Complex on the land bearing Survey No. 126, Hissa No. 02, at Village Kamatghar, Taluka Bhiwandi, Dist. Thane within the limit of Bhiwandi City Corporation..
146, B-2-A, Anmol Textile Market, Ground Floor, Shop No.-B, Near Kotak Mahindra Bank Ltd, Anjurphata, Bhiwandi-421302	Thousand Nine Hundred And Seventy Three Only (Principal Rs. 5,19,810, Interest, Penal interest Rs. 15,550, Other charges 9,95,613) as on 02.08.2022 under interest at the contractual rate, within 60 days from the date of receipt of the said notice.	Boundaries as per technical report:- North: - Green Acare Building South: - Power loom and open plot East:- Internal Road & Open Plot West: - Harsha Apartment. West: -Open plot
2 Mr.Jeetendra Narshi Gudhka Flat No.302, A-Wing, 3RD Floor,VIMALACHAL APARTMENT, Kamatghar Road, Bhiwandi, Dist.Thane-421305	Loan Agreement No. CDBDRFT14012400 01	
3. Mrs. Julie Jeetendra Gudhka Flat No.302, A-Wing, 3RD Floor,VIMALACHAL APARTMENT, Kamatghar Road, Bhiwandi, Dist.Thane-421305, Malad West Mumbai- 400064	13(2) Notice Dt 20.07.2021	

The borrower(s)/ Guarantor(s)/Mortgagor(s) in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Shriram City Union Finance Limited for an amount Rs. 15,30,973 /- (Rupees Fifteen Lakh Thirty Thousand Nine Hundred And Seventy Three Only) as on 02.08.2022 under Loan Agreement No. CDBDRFT1401240001, along with further interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section 8 of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Place: Mumbai
Date: 10/11/2022
Sd/- Authorised Officer
Shriram City Union Finance Ltd

Read Daily Active Times

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

Registered Office:- Flat No.O-402, 4th Floor, 389, Palai Ratan House, Sankara Mattam Road, Kings Circle, Matunga, Mumbai - 400 019 IN
Tel: 022-22020976 CIN: L51900MH1985PLC036669
E-mail: whitehall@yahoo.co.com Website: www.whitehall.co.in

EXTRACTS OF THE STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

Sl. No.	Particulars	Amount in Lakhs (Except Earning Per Share)				
		Quarter ended		Half year ended		Year Ended
		30th Sept 2022 (Un-Audited)	30th June 2022 (Un-Audited)	30th Sept 2021 (Un-Audited)	30th Sept 2022 (Un-Audited)	31st March 2022 (Audited)
1	Total Income from operations	24.77	0.02	-	24.78	-
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(32.19)	(6.64)	(3.46)	(38.84)	(11.31)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(32.19)	(6.64)	(3.46)	(38.84)	(11.31)
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(32.19)	(6.64)	(3.46)	(38.84)	(11.31)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(32.19)	(6.64)	(3.46)	(38.84)	(11.31)
6	Paid up Equity share capital	24.90	24.90	24.90	24.90	24.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(145.54)	(113.35)	(105.74)	(145.54)	(106.71)
8	Securities Premium Account	-	-	-	-	-
9	Net Worth	(120.64)	(88.45)	(80.84)	(120.64)	(80.84)
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	207.49	206.65	209.54	207.49	209.54
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-
12	Debt Equity Ratio	8.33	8.30	8.42	8.33	8.42
13	Earning per share (of Rs.10/- each) for continuing and discontinued operations-					
a. Basic:	(12.93)	(2.67)	(1.39)	(15.60)	(4.54)	
b. Diluted:	(12.93)	(2.67)	(1.39)	(15.60)	(4.54)	
14	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-
15	Debtenture Redemption Reserve	-	-	-	-	-
16	Debitenture Service Coverage Ratio	-	-	-	-	-
17	Interest Service Coverage Ratio	(16.21)	(2.38)	(0.48)	(9.12)	(1.09)

Notes:
1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half Year ended 30th September, 2022 Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.whitehall.co.in)
2 Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.
3 The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th November, 2022 as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Whitehall Commercial Company Limited
Sd/-
Rohit P. Shah
Director
DIN: 00217271

Place: Mumbai
Date: 11th November, 2022

VEERHEALTH CARE LIMITED

CIN: L65910MH1992PLC067632

Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002.

Tel: (022) 22018582 Fax: (022) 22072644 Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter And Half Year Ended 30th September, 2022

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended		
		30-09-2022	Half Year Ended 30-09-2022	Quarter Ended 30-09-2021
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	392.84	678.47	247.44
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	19.03	29.79	3.56
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	19.03	29.79	3.56
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	13.74	23.00	3.04
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	12.88	21.28	0.61
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	693.42	693.42	693.42
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	NA	724.46	NA
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
(a) Basic:	0.19	0.31	0.04	
(b) Diluted:	0.19	0.31	0.04	

NOTE:-
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the website of stock exchanges i.e. BSE-www.bseindia.com and on the company's website www.veerhealthcare.net.

For Veerhealth Care Limited
Sd/-
Bhavin S. Shah
Managing Director
DIN: 03129574

PLACE : MUMBAI
DATE : November 10, 2022

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

(FORMERLY KNOWN AS BAGADIA COLOURCHEM LIMITED)

Regd. Off. : 602 Orbit Plaza New Prabhadevi Marg, Prabhadevi, Mumbai 400025.

CIN : L65100MH1985PLC205386

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30th SEPTEMBER 2022

(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended	Half Year Ended	3 Months Ended in the Previous Year	Year Ended
	30/09/2022 (Unaudited)	30/09/2022 (Unaudited)	30/09/2021 (Unaudited)	31/03/2022 (Audited)
1. Total income from operations (Net) (From New Activity, Refer Note 3)	2.26	4.53	5.11	15.10
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.28)	(3.18)	0.40	(1.01)
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.28)	(3.18)	0.40	(1.01)
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary & Exceptional items)	(0.95)	(2.35)	0.25	(3.30)
5. Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after Tax and Other Comprehensive Income(after tax)	20.95	12.32	11.19	(9.48)
6. Equity Share Capital	369.00	369.00	369.00	369.00
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				252.5
8. Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)				
Basic: Rs.	(0.03)	(0.06)	0.01	(0.09)
Diluted: Rs.	(0.03)	(0.06)	0.01	(0.09)
9. Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)				
Basic: Rs.	(0.03)	(0.06)	0.01	(0.09)
Diluted: Rs.	(0.03)	(0.06)	0.01	(0.09)

Notes:
1) The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter the Board of Directors have approved the above results at their respective meetings held on 10/11/2022. The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review of the aforesaid financial results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

2) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

3) The Income from operations is from new line of activity in the field of Investments. The income from old activity i.e. manufacturing of Dyes and Pigments is NIL.

4) The Company has deployed major Funds in the Investment in Properties and Deposits, and accordingly is doing its business in the single segment.

5) The Figures of the Previous Year have been regrouped / recast wherever necessary.

For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED
(FORMERLY KNOWN AS BAGADIA COLOURCHEM LTD)
NAMRATA JAIN
DIRECTOR

Place: Mumbai
Date: 10/11/2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MRS. RAJUBAI VITAL MAYAKL has agreed to sell her Flat No 1804 admeasuring 300 sq. ft. on 18th floor in Shaad Heights, situated at 64/75, Kamathipura 7th Lane, Kamathipura, Mumbai Central, Mumbai-400008. Any person's having any claim/s and/or objections to the sale and transfer of the above mentioned Flat/s is/are requested to make the same in writing within 8 days of the date of publication of this notice along with necessary documents to substantiate any such claim/s and/or objections to the undersigned within the prescribed period failing which the Owner shall approach the Society for transfer of right, title & interest rights to prospective purchaser/s without any further reference, and any such claim/s and/or objection/s shall be considered as wilfully relinquished,

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

GLAXO SMITHKLINE PHARMACEUTICALS LIMITED
(Regd. Office: Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400030)
This is to inform the General Public that Original Share Certificate(s) of Glaxo Smith Kline Pharmaceuticals Limited, the details of which are as mentioned above, have been lost/misplaced and application has been made by the holder(s) for issuance of duplicate Share Certificate(s) in respect thereof

Sr. No.	Name of Shareholders	Folio No.	Certificate No.	Dist.	No. of Shares	
1	HANSKUMAR P MODY	277924	820571	37188187	37188236	50

Any person who has any claim in respect of the said shares or objection to the issuance of the duplicate Share Certificates shall lodge such claim or objection with the Company at its Registered office within 15 (fifteen) days of publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in favour of the holder(s) without any further delay.

Place: Mumbai
Date: 12/11/2022

Hans Kumar Panachand Mody
(Name(s) of the holder)

GCM CAPITAL ADVISORS LIMITED

Regd. Office - 805, Raheja Center, 214-Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400021
CIN : LT4110MH0313PLC23163, Email : gmcicap@gmail.com, Website : www.gmcicap.com

Statement of Un-Audited Financial Results for the Half Year ended 30th Sept 2022

Sr. No.	Particulars	Half Year ended 30 th Sept 2022	Half Year ended 31 st March 2022	Half Year ended 30 th Sept 2021	Year Ended 31 st March 2022
1	Total Income from Operations (Net)	75.31	122.37	119.33	241.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	24.97	(17.55)	49.94	32.40
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	24.97	(17.55)	49.94	32.40
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	19.02	(18.13)	41.58	23.27
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	18.65	(18.13)	41.58	23.27
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,694.00	1,694.00	1,694.00	1,694.00
7	Other Equity	1,789.291			1,770.641
8	Earning Per Share (before Extra-Ordinary Items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)	0.11	(0.11)	0.25	0.14
(a)	Basic	0.11	(0.11)	0.25	0.14
(b)	Diluted	0.11	(0.11)	0.25	0.14

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th Sept 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Half year ended 30th Sept 2022 is available on the Company website "www.gmcicap.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

For GCM Capital Advisors Limited
Sd/-
Vicky S. Aggarwal
Managing Director

Place : Mumbai
Date : November 10, 2022

NCL Research & Financial Services Limited

Registered Office - 79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 023
CIN : L65921MH1985PLC028479, Email : nclresearch@gmail.com, Website : www.nclrfn.com

Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th Sept 2022

Sr. No.	Particulars	Quarter ended 30 th Sept 2022	Quarter ended 30 th Sept 2021	Half Year ended 30 th Sept 2022	Year Ended 31 st March 2022
1	Total Income from Operations (Net)	103.02	40.77	150.23	197.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	23.78	15.85	(53.67)	105.95
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	23.78	15.85	(53.67)	105.95
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	24.13	11.72	(53.33)	104.40
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2,142.16	11.72	2,332.45	104.40
6	Paid-up Equity Share Capital	10,703,280	2,908,500	10,703,280	5,817,000
7	Other Equity	1,000	2,000	1,000	1,000
8	Earning Per Share (before Extra-Ordinary Items) for continuing and discontinued operations	0.20	0.01	0.22	0.02
(a)	Basic	0.20	0.01	0.22	0.02
(b)	Diluted	0.20	0.01	0.22	0.02

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th Sept 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th Sept 2022 is available on the Company website "www.nclrfn.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

For NCL Research & Financial Services Limited
Sd/-
Goutam Bose
Managing Director

Place : Mumbai
Date : November 10, 2022

जाहीर सूचना

येथे नोंद घ्या, मी माझ्या अशिलांल्या वतीने सदनिका क्र. -ए-३, सुरमा मजला, विंग के ३ च्या मालक श्रीमती सुनिता माधव नागपाल यांच्याकडून सदनिका खरेदी करण्यास सहमती दर्शविलेल्या हक्क, शर्षांक आणि स्वतःच्याची चौकशी करत आहे जे हिल्टन कोहोसो लिमिटेड, राम नगर, एच. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००१२, ५१० येथे स्थित क्षेत्रफळ सुमारे ५१० चौ. फू. कार्पेट क्षेत्र अर्थात १११ चौ.फू. फ्लॉरिंग क्षेत्र अर्थात ५६.८७ चौ.मी. व्हिल्ट अप क्षेत्र आणि इमारत तळ अर्थीक तीन चरच्या मालकांच्या समावेश आहे लिफ्टशिवाय, ११७६ मध्ये बांधण्यात आलेली, आर सेंट्रल म्युनिसिपाल बॉर्डमध्ये, सी.टी.एस.क्र. ६-जी, महसूल गाव- मागाटणे, तातुका-बोरिवली, मुंबई उपनगरातील नोंदणी विल्टशीट असलेल्या जमिनीवर आहे. (बायुधे सर फ्लॅट म्हणून संदर्भित).

सर सदनिकेच्या कामगवनांची सावली खालीलप्रमाणे आहे.

(अ) मूळ विल्ट करार/बायप चत्र, श्रीमती कुंदनदेवी के. जैन यांच्या नावे जारी.

(ब) सी. सुनिता माधव नागपाल यांच्या नावे, श्रीमती कुंदनदेवी के. जैन यांच्याकडून ११७४ घा विच्छिन्न मूळ करार.

मला यापुढे कळविण्यात आले आहे की वरील दोन मूळ कागदपत्रे ज्या मालकाने पोलीस एम. सी. / एफ. आय. आर. बोरिवली पोलीस स्टेशन, बोरिवली (पश्चिम) सह, प्लॅट क्रमांक ४४१९१/२०२२, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ सह हावलेल्या मालमत्ता रजिस्टरमध्ये दाखल केली आहे त्या मालकाने हावलेले किंवा गहाळ केली आहेत.

सर्व व्यक्तित्ता या फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टा, धारणाधिकार, हक्कसद्वळ, शुल्क, विवस्तर, महागखत, देखापाल, आराम किंवा दावे अन्याथा कसेही असो आणि/ किंवा मालकाच्या विरोधात आक्षेप असल्यास मूळ कागदपत्रांसह अधोस्वाक्षरीदारांना त्याच्या दुकान क्रमांक १७, तळमजला, निर्मला कोहोसोविल, जंशरान ऑफ सीझर रोड आणि जे. पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८ येथील कार्यालयात ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कळणे आवश्यक आहे. जर काही असेल तर, अशा व्यक्तींना माफ करण्यात आले आहे आणि/ किंवा सोडण्यात आले आहे असे मानले जाईल आणि मालक आणि माझे अशिल यांच्यातील व्यवहार पूर्ण केला जाईल.

सही/-
गौरीसा बी. शाहा,
वकिल उच्च न्यायालय
दिनांक : १२ नोव्हेंबर २०२२
नोंदणी क्रमांक चअक्र/६४४/१९८८.

जाहीर सूचना

नाव: **सुरशील प्यारेलाल गुप्ता** पता: रूम नं. २३, लालता प्रसाद यादव चाळ, शिववल्लभ रोड, ३०१ शेवटच्या बस स्टॉप जवळ, हुनुमान टेकडी, बोरिवली (पूर्व), मुंबई- ४०००६६. मी, सुरशील प्यारेलाल गुप्ता, वय ४१ वर्ष, मृत अधिकृत शिवावाटप दुकानदार श्री प्यारेलाल बेंजु गुप्ता यांच्या मुलगा जाहीर निवेदन करीत आहे कि माझे वडील श्री प्यारेलाल बेंजु गुप्ता यांचे दिनांक १७/१०/२०२२ रोजी निधन झालेले असून त्यांच्या नावे असलेले अधिकृत शिवावाटप दुकान क्र. **U.MUM.47G.22** चे प्राधिकार पत्र मी कायदेशीर वारस असल्यामुळे वारस म्हणून माझे नाव होण्यासाठी उपनिर्णयक शिवावाटप कार्यालय 'म' परिमंडळ, कादिवली हिलवर्धक मंडळ, कादिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ यांचे कडे अर्ज सादर केलेला आहे. यास हरकत असल्यास सूचना प्रसिध्द झाल्याचे दिनांक पासून १५ दिवसांचे आत न्यू गुप्ता ग्रेन स्टोअर्स, पंचवटीघाम सह गृह. संस्था (मर्वा) इमारत क्र. बी/१९, साईबाबा मंदीर जवळ, अशोकनगर शिववल्लभ रोड, दहिसर (पूर्व), मुंबई- ४०००६८ किंवा उपनिर्णयक शिवावाटप 'म' परिमंडळ किंवा शिवावाटप कार्यालय 'म' परिमंडळ, कादिवली हिलवर्धक मंडळ, कादिवली (पश्चिम), मुंबई यांचे कडे त्यांचे हरकती बाबत लेखी कळवावे अन्यथा/ त्यानंतर कुणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल, यांची कृपया संबंधितांनी या सूचना द्वारे नोंद घ्यावी.

सही/-
सुरशील प्यारेलाल गुप्ता
शिक्का: U.MUM.47G.22
स्थळ : मुंबई दिनांक: १२/११/२०२२

जाहीर सूचना

श्रीमती अनघा पांडुरंग समळकर या रंजीत कोहोसोविल, सी/६०२, डी.ए. म्हाजे रोड, एक्स, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००१२, या सोसायटीच्या सदस्या व निवासी असून, त्यांनी अनुक्रमांक ३५ ते ३६० असलेले मूळ भागप्रमाणपत्र क्र.७२ हारवले/गहाळ झाल्याचे कळविले आहे.

जर कोणा व्यक्तीस याबाबत अधिकार, तारण, मालकी हक्क, भाडेपट्टा, बंधीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकल्याकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदा सूचना प्रकाशित तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, जर १५ दिवसांत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सोसायटी करेल.

दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणानंतर मूळ भागप्रमाणपत्र हट्ट समजले जाईल आणि जर कोणी व्यक्ती मूळ भागप्रमाणपत्राच्या आधारवर व्यवहार करित असल्यास तो त्यांनी स्वतःच्या जोखिम मुल्य व परिणामावर करावा आणि स्विकारता सोसायटी जबाबदार असणार नाही.

मुंबई **सही/-**
दिनांक: १२.११.२०२२ **सचिव**
रंजीत कोहोसोविल, करिता

परिशिष्ट-१६

सोसायटीच्या भांडवल/मालमतीतील मयत सदस्याचे शेअर्स व हिशू हलतांणाम आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांणाम होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा दावा मागविण्याच्या सूचना मुमू. (अधिक प्रकाशन अहमारां २ थ्यांकित वृत्तपत्रात प्रकाशित कायद्याचे) (उपविधी क्र. ३५, अन्वये) सूचना

श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे हे मजसायदी सर्वोय नगर को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लि., पत्ता: १२२/७२, एम.एच.सी. कॉलनी, सोवोद नगर, मजसायदी, जोधेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि श्री. मधुकर् आचार्याराम शिंदे यांचे २६ शेअर्स, २०१९ रोजी निधन झाले. सोसायटीकडे नोंदित मधुकर् शिंदे आणि मधुकर् शिंदे यांच्याकडून सदस्यांकाला अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सदस्यांच्या सर शेअर्स व हितांबंधीचे हलतांण